

24th January, 2024

Department of Corporate Services

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Ref: BSE Security Code 533018

Sub: Disclosure of publication of the Un-audited Financial Results for the quarter ended 31st December, 2023 in Newspapers.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published the Un-audited Financial Results for the quarter ended 31st December, 2023, which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at their meeting held on Tuesday, 23rd January, 2024 in "Financial Express" (English newspaper) edition dated 24th January, 2024 and in "Mahasagar Akola" (Marathi newspaper) edition dated 24th January, 2024.

Further, in pursuance of Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy of Newspaper articles as published in abovementioned newspapers.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For **Simplex Mills Company Limited**

Harshika Kothari Company Secretary & Compliance Officer Membership Number: A61964 Address: A/305, Indrapratha Building, Beside Mithalal Bungalow, New Golden Nest, Bhayandar East- 401105, Thane.

Encl as above

CIN-L65900MH1998PLC116585 Registered Office: Village Shivni, Taluka and District, Akola – 444104. Corporate Office: 30, KeshavraoKhadyeMarg, SantGadgeMaharajChowk, Mahalaxmi (E), Mumbai – 400011. T: 2308 2951-54; | F: 2307 2773 E:<u>mills@simplex-group.com</u>; |W:<u>www.simplex-group.com</u>

19

FINANCIAL EXPRESS

South East Central Railway Tender Notice for Repairing Work E-Tender Notice No.35-Mech-On train-LOCM, Date: 12/01/2024. Work: On train repair of unloadeble	EXECUTION A IN SU (Order) Indian Bank	PPLICATION No.15 OF 2018 IT NO.1474 of 2014 XXI, Rule 22 of C.P.C)	S outperformances the	EXECU	BAY CITY CIVIL COURT AT BO TION APPLICATION No. 22 OF 2018 IN SUIT NO. 10105 of 1991 Order XXI, Rule 22 of C. P. C.)	Sig. 24 Sec. 83 St.		PLEX PERS LTD. SIMPLEX PAPE REGISTERED OFFICE: OM SHRI SAIN T POINT, GONDIA CORPORATE OFFICE: 30, KESH/ SANT GADGE MAHARAJ CHOWK, MAH Tel No:+91 22 2308 2951 Website : E-mail : papers@simplex-group.com CIN	3HAVAN, B/ - 441 614 AVRAO KH/ IALAXMI (E www.simple	ALAGHAT RO ADYE MARG), MUMBAI- 9x-group.com	DAD, 3 400.011
wagons in various sidings of LOCM and himgir in IB Valley area for a period	Versus		Sec. 16	Versus				EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FIN/			013/
of three years with three mobile work	M/s. Mona Enterpris	IDER Order XXI, Rule 22	efendants	201229/02/02/02/02/02/02/02/02/02/02/02/02/02/		efendants	1	OR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 3			23
stations on open tender basis. Tender Value (In Rs.); ₹ 03,63,71,667/-,		re Code for Paper Publication	on		TICE UNDER Order XXI, Rule 22			(₹ In L	akhs exce	pt Earning P	Per Share)
(rupees Three Crore Sixty Three Laks	To,			To.	rocedure Code for Paper Publicatio	n	SI.	Deatheulese	CONTRACTOR (1997)	Nine months	Quarter
Seventy One Thousand Six Hundred	1. M/s. Mona Enterprises as, Gala No 106 Ait Industric	Borrowers, al Estate, Near Dahisar Tolnaka,	Kachiwada	1. M/s. Elite Constru		51450-0550-0520	No	Particulars	ended 31.12.2023	ended 31.12.2023	ended 31.12.2022
and Sixty Seven Only) EMD (In Rs.): ₹ 03,31,900/(Rupees Three Lakh	Village, Mira Road, Thane		, Nashiwaya		I. P. Thakkar Road, Vile Parle (East), Bombay Muserikal Sharman	-400 054.	the second se	al income from operations	-	-	-
Thirty One Thousand Nine Hundred	2. Bindu K. Ravani,		25029-2020	2. (A) Mrs. Gulabdev 2. (B) Shri. Brijmoha			the second se	t profit / (loss) for the period (before Tax and Exceptional items) t profit / (loss) for the period before tax (after Exceptional items)	(5.21)	(17.47)	(9.68)
Only). Opening of Tender: 12.00 Hrs	B/2/68 Ganjwala Lane, Gan 3. Reshma Devang Ravani,	ijwala Apartment, Borivali (West), M	/lumbai.	Flat No.13, Tej Kir	an Co-op. Housing Society Ltd., Tejpal Road	t, Vile Parle		t profit / (loss) for the period after tax (after Exceptional items)	(5.21)	14.71	(9.68)
on 05.02.2024, Further details are available on		CHS Ltd., Ratan Nagar, D.N. Dhubi	e Road, Opp.	(East), Mumbai-40 2 (C) Shri. Ompraka			5 Tot	al comprehensive Income for the period	64000		
Railway 's website www.ireps.gov.in	St. Xavier School, Borivali (E	East), Mumbai.			'Shrikripa' Rajpriya Baugh, Gujarat Mar	ndal Road.		mprising profit / (loss) for the period (after tax) and other nprehensive Income (after tax)	(5.21)	14.71	(9.68)
Except E-tender no other mode of		hereby under Order XXI, Rule 2	CHECKELE CREATE MOLE DEDUCE FIL	Vile Parle (East), N			 Interference interference inter	uity share capital	300.14	300.14	300.15
submission of tender will be accepted.		ither in person or by an advocate Court, 2nd Floor, Old Secretar			shan Murarilal Sharma,			mings per share (of ₹ 1,000/- each) - continuing and discontinued operations)- (Not annualised)*			
Sr. Divl. Mech Engineer (Frt) CPR/10/383 S.E.C.Railway, Bilaspur	Mumbai - 400 032, on the 25t	h day of January 2024 at 12:30 n	oon to show	A LAND DESCRIPTION OF ANY DESCRIPTION OF ANY	okhandwala Complex, Andheri (West), Mumb 「you are hereby under Order XXI, Rule 22			sic & diluted	(17.36)	49.02	(0.32)
CPR/10/383 S.E.C.Railway, Bilaspur		pronounced against you by this		Procedure Code, to	appear either in person or by an advocate	Before the	Notes:				10000000000000000000000000000000000000
Barren Cast Central Kalmasy C geschan	Dated this 11th day of Decem	hould not be executed against you. ber. 2023	8		gistrar Court, 2" Floor, Old Secretariat Buildin		Beau	above is an extract of the detailed format of Quarterly Financial Res dation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Req	uirements) F	Regulations, 2	2015. The full
	04 - 43		Registrar		day of January 2023 at 12:30 Noon to show ounced against you by this Hon'ble on 22.12.		form	at of the Quarterly Standalone Financial Results are available on bseindia.com and the Company's website, www.simplex-group.	on the websi	te of the Stoc	ck Exchange,
PROCLAMATION REQUIRING	Sealer Dated this 15th day of Deser	City Civil Co	urt, Mumbai for plaintiff		t be executed against you.		2 The	above results have been reviewed by the Audit Committee and ap		e Board of Dir	ectors at their
ATTENDANCE OF DEFENDANT	Dated this 15th day of Decen	nber, 2023 Advocate	for plaintin	Dated this 11" day of	December, 2023	Registrar	Lange Contraction	ing held on 23rd January,2024. above financial results have been prepared in accordance with the C	ompaniee (In	dian Accounti	no Standarda)
(Order 5, Rule 20 of the Code of				Sealer	City Civil Cou		Rule	s, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Comp	vanies Act, 2	2013 and othe	er recognised
Civil Procedure) In the court of Sh. Lal Singh, L.D. District				Dated this 15" day o	of December, 2023 Advocate t	for plaintiff	acco	unting practices and policies to the extent applicable.	For	Cimplex Dar	pers Limited
Judge (Commercial Court-01), South-East									FUL	- 1990 (M. 1997)	Sd/-
District Room No. 18, Saket Courts, New Delhi	NOTICE		IBLIC NOTICE				Place: Mur			Shek	har R Singh Chairman
Suit No. CS/COMM/436/2023	Notice is hereby given that 2000 Equity	Notice is hereby given that the		ortification for 252 Equity			Dated: 23rd	d January, 2024		DI	N-03357281
LIC HOUSING FINANCE LIMITED	Shares of Voltas Limited with Certificate	Shares of Rs.10/- (Rupees T									
V/sPlaintiff	No. 2328 & Distinctive Nos. 3386281- 3388280 registered in the name of Kusum	of RELIANCE INDUSTRIES	LTD, having its req	gistered office at Maker							
ADEL LANDMARKS LIMITED	Kabra (D/o Late Shew Bhagwan Saboo)	Chambers IV, 3rd Floor, 222									
Defendant	have been lost and I have applied to the	400021 registered in the nam Parag Maruti Rane has app						SUPRA PAC			
Def. 1:- Sh. Saket Verma S/o Sh. J.P. Verma	Company to issue Duplicate Certificates. Any person who has any claim in respect	certificate. Any person who ha				1		FINANCIAL SERVIC		NITED	
Def. 2:- Smt. Ruchi Sharma W/o Sh. Saket	of the said shares should lodge such claim	certificate should lodge such	claim with the com	npany within 15 days of	Amal	Ltd		CIN: L74140MH1986P			
Verma Both R/o Flat No. 1504, Tower No. 4,	with the company at Votlas House 'A' Dr.	the publication of this notice.			310 B, Veer Savarkar Marg, Dadar (West		CONCOLUCION INTERNATION CONTRACTOR	Registered Office: Dreamax Height, Shop No. I, Mata Road, Near Pump House, Andheri East,			
Challenger C.H. Thakur, Village Kandiwali	Baba Sahib Ambedkar Raod, Chinchpokli, Mumbai 400 033 within 15 days of	Name of the Certificate Dis		olio No. and No. Face value	sec@amal.co.in I (+91 22) 6 CIN: L24100MH19		nun	Maharashtra, India,		o o, mariisai,	indinio cit,
(East) Mumbai, Maharashtra - 400101.	publication of this notice after which no	Company No.	(From-To)	No. Face value of securities	NOTIC			CORRIGENDUM /ADDENDU			-
	claim will be entertained and the Company			held	NOTICE is hereby given that pursuant to Section 11						
New Patliputra Colony, Bihar - 801502. Whereas you are intentionally evading	will proceed to issue duplicate share certificates.	RELIANCE	206938185-	353 Shares of	2013, the Companies (Management and Administra circular number 14 2020 dated April 08, 2020, n						he notice of
service of summons it is hereby notified that	Kusum Kabra	INDUSTRIES 02452961	206938537 0840	099953 Face Value Rs	September 25, 2023, issued by the Ministry of Corp.				•	•	changed to
if you shall not defend the case on the	1	LTD		10/-	of the Securities and Exchange Board of India (Lis			"2015" instead of "697" wherever appear			
23rd Day of February 2024 the day fixed for the final disposal, it will be heard and		Place: Mumbai		Sd/-	Regulations, 2015, and any other applicable law, ru (including any statutory modification(s) or re-enactri			in the 01.01.2024.			
determined ex-parte.		Date: 24th January 2024	P	ARAG MARUTI RANE	Notice of postal ballot dated January 12, 2024 is p	proposed to be passed b	by the members	of the 2. The post issue no of equity shares w			
Given under my hand and the seal of the					 Company as special resolutions, through postal ballot Ballot process"). 	t, only by way of remote e	e-voting service (Babu hasbeen changed to 21245 (0.079			
Court, this 08th day of January, 2024. Sd/-					1. Dispatch of postal ballot notice			3. Revised List of allottees is added where	,		'
JUDGE	AND KOGTA	FINANCIAL INDI		DEMAND	The notice of postal ballot was e-mailed on Janu						
	Cogta S-1, Gopal Bari, N	Vear Ajmer Pulla, Opp. Metro Pillar 143. Ja	aipur 302001, Rajasthan	NOTIOE	addresses are registered with the Company I dep January 19, 2024 (the members). The members			Friday, 4. The Amount which the company into EquityShares is changed to Rs. 16,07,98			
		Near Ajmer Pulla, Opp. Metro Pillar 143, Ja 67 Regd. Off.: Kogta House, Azad Mohal	the second se		https://amal.co.in/pdf/postal_ballot/2023-24/Am			If Seven Lakh Ninety Eight Thousand Fiv	e Hundred	and Eigh	ty Six only)
CI ASSIFIEDS	NOTICE UNDER SEC.13(2) OF 1	THE SECURITISATION AND RECO	NSTRUCTION OF FI	NANCIAL ASSETS	2. Request to register email address:		NEW PEULVEN.	from Rs. 16,23,48,550.00/- (Rupees Si	xteen Cro		

CLASSIFIEDS

OTHER CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

I DEVENDER CHANDRU **GURBANNI S/O** CHANDRU GURBANNI R/O 801, Midsummer, Plot 94 B Linking Road Santacruz West Mumbai Santacruz (West) Mumbai Suburban Maharashtra 400054 have changed my minor daughter's name from VIVANNA **DEVINDER GURBANI to** VIVAANA GURBANNI aged 16 Years.

0040709619-2

I, PREETI RAJESH

VEMASANI alias ACHARYA PREETI GOPAL alias PREETI ACHARYA alias ACHARYA PREETI GOPAL SUJATHA D/O, GOPAL ACHHUTH ACHARYA W/O, RAJESH VEMASANI R/O, Flat-No.E-1304 Anmol-Fortune Unnat-Nagar No.1 Off MG-Road Goregaon-West Motilal-Nagar Mumbai, Maharashtra-400104, have changed my name to PREETI RAJESH VEMASANI.

0040709619-1

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

NOTICE UNDER SEC.13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.

Notice for the period of 60 days was given under section 13(2) of above act to the following borrowers to deposit loan amount and future interest due to NPA of their account by the authorized officer of the Kogta Financial (India) Limited. According to the notice if the loan amount not deposited within 60 days, the said amount was to be recovered under provision of section 13(4) of the said act. The Branch has not received the acknowledgment of said notice/returned undelivered which was sent to you under said act. Therefore this is to inform through notice that deposit the loan amount with future interest and expenses, hence further steps will be taken by the bank under provisions of section 13 and 14 of the said Act.

Name of the Applicant / Co-applicant/ Guarantor & Loan Account No. / NPA date	Demand Notice Date u/s 13(2) & Outstanding Amount as on Date	Schedule of the Immovable Property(s)
1. MR. KIRAN SHIVAJI PADAVALKAR S/O MR. SHIVAJI PADVALKAR (Applicant), 2. MRS. JAYSHRI KIRAN PADAWALKAR W/O MR. KIRAN SHIVAJI PADAVALKAR (Co-Applicant), 3. MR. VIJAY SHIVAJI PADWALKAR S/O MR. SHIVAJI PADVALKAR (Co-Applicant) 4. MRS. SANDHYA SHIVAJI PADWALKAR W/O MR. SHIVAJI PADVALKAR (Co-Applicant/ Mortgagor), 5. MR. AJAY SHIVAJI PADAVALKAR S/O MR. SHIVAJI PADVALKAR (Co-Applicant/ Mortgagor), 5. MR. AJAY SHIVAJI PADAVALKAR S/O MR. SHIVAJI PADVALKAR (Co-Applicant) Loan Account No. 0000205479 & NPA Date: 04.11.2023	RS. 20,04,951/- (Rupees Twenty Lakh Four Thousand Nine Hundred	All that Piece and Parcel of Old Survey No. 103/1. New Survey No. 15/18, Gram Panchayat Milkat No. 299, At Dattanagar area of plot 242 Sq. mtrs. (00H 02.42R) including construction 245.07 Sq. mtrs built up area At Dattanagar, Taluka Shrirampur. District Ahmednagar owned by Mrs. Sandhya Shivaji Padwalkar. Boundaries: - East - Survey No. 103/1 P, Plot no.4, West - Survey No. 103/1 P, Plot no.2, South – Survey No. 103/1 P, Plot no. 10. North - Survey No. 103/1 P, 10 ft. Road
Date: 24.01.2024 Place: Ahmednagar	Fo	r Kogta Financial (India) Ltd, Authorised Offi

SIMPLEX MILLS COMPANY LIMITED

REGISTERED OFFICE: VILLAGE SHIVNI, TALUKAAND DISTRICT-AKOLA-444104

2. Request to register email address:

The members who have not registered their e-mail addresses are requested to register them with the Company to receive e-communication from the Company. For registering an e-mail address, the members are requested to refer and follow the steps given at Note number 3 of the Notice of postal ballot.

3. Remote e-voting:

The Company is pleased to provide to the members the facility to exercise their right to vote only by way of remote e-voting services provided by Central Depository Services (India) Ltd (CDSL) in accordance with the MCA circulars. The remote e-voting will commence on Wednesday, January 24, 2024 at 9:00 am and shall end on Thursday, February 22, 2024 at 5:00 pm. The e-voting facility will be disabled by CDSL thereafter.

4. Scrutiniser and voting results

SPANJ & Associates, Company Secretaries has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-voting process in a fair and transparent manner. The postal ballot results will be declared upon receipt of Report of Scrutiniser within two working days from the end of remote e-voting that is on or before Saturday, February 24, 2024 and will be placed on www.amal.co.in, the website of the Company and on www.evotingindia.com the website of CDSL and also will be communicated to the BSE Ltd.

In case of queries or issues regarding Postal Ballot process the members may refer to the 'frequently asked questions' and e-voting manual available at www.evotingindia.com under the 'Help' section or

write an email to helpdesk.evoting@cdslindia.com	By order of the Board		3u/1
	Sd/-		Leena Yezhuvath
	(Ankit Mankodi)	Place: Kochi	Company Secretary
January 24, 2024	Company Secretary	Date: 23.01.2023	M. No. ACS 61387

Forty Eight Thousand Five Hundred and Fifty only).

One Hundred Seventy Five only).

Public (non promoter).

of the abovementioned corrections.

5. The total Number of shares proposed for issue has been changed to

6. The Preshareholding pattern and post shareholding pattern under item K

7. Under the explanatory statement in the notice of postal ballot, equity shares

The corrigendum should be read with the postal ballot as mentioned above

and theshareholders are requested to consider the resolution keeping in view

The corrigendum is also placed on the website of the Company and also will

be publishedin the Newspaper edition of "The Financial Express" English

For Supra Pacific Financial Services Limited

Sd/·

This corrigendum shall be sent to all the shareholders of the Company.

newspaper and "Mumbai Lakshdweep" Marathi newspaper.

to promoter and public (non promoter) on preferential basis is changed to

in the explanatory statement in the notice of postal ballot is updated.

61,84,561 (Sixty One Lakh Eighty Four Thousand Five Hundred and Sixty

One Only) instead of 62,44,175 (Sixty Two Lakh Forty Four Thousand

Extract from the Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December 2023							(Rs. In Crore
Sr.	Particulars		Quarter ended	6	Nine mon	ths ended	Year ended
No	Particulars	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from operations	806.38	796.39	849.72	2,450.04	2,330.58	3,231.16
2	Net loss for the period (before tax and exceptional items)	(572.00)	(631.59)	(479.76)	(1,738.66)	(1,386.66)	(1,849.48)
3	Net loss for the period before tax (after exceptional items)	(572.00)	(631.59)	(479.76)	(1,738.66)	(1,386,66)	(1,849.48)
4	Net loss for the period after tax (after exceptional items)	(586.97)	(632.67)	(479.76)	(1,769.00)	(1,386.66)	(1,869.85)
5	Total comprehensive loss for the period [Comprising loss for the period after tax and other comprehensive income (net of tax)]	(586.97)	(633.08)	(479.78)	(1,769.41)	(1,388.06)	(1,871.12)
6	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 per Equity Share)	5,370.11	5,370.11	5,370.11	5,370.11	5,370.11	5,370.11
7	Other Equity as shown in the audited balance sheet						(9,903.03)
8	Earnings Per Share before extraordinary items (Face Value of Rs. 10 per Equity Share) -Basic (Rs.) -Diluted (Rs.) *(EPS for the guarter and nine months ended are not annualised)	(1.09)* (1.09)*	(1.18)* (1.18)*	(0.89)* (0.89)*	(3.29)* (3.29)*	(2.58)* (2.58)*	(3.48) (3.48)

Notes:

Sd/-

Chairman

(a) Additional information on standalone financial results is as follows:

Sr. No	Particulars		Nine mon	Year ended			
No		31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from operations	806.38	796.39	849.72	2,450.04	2,330.58	3,231.16
2	Net profit/ (loss) for the period before tax	61.17	(20.46)	96.93	96.81	222.29	353.02
3	Net profit/ (loss) for the period after tax	46.20	(21.54)	96.93	66.47	222.29	332.65
4	Total comprehensive income/ (loss) for the period [Comprising profit/ (loss) for ther period after tax and other comprehensive income (net of tax)]	46.20	(21.93)	96.93	66.08	221.06	331.44

The above is an extract of the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of (b) SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the company's website. www.rattanindiapower.com and on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

(c) The Auditors in their Auditor's Review Report on Consolidated Unaudited Quarterly Financial Results have brought out as below:

Sinnar Thermal Power Limited (STPL), is yet to commence operations and has incurred net loss amounting to Rs. 634.66 crores and Rs. 1,839.93 crores during the quarte

CORPORATE OFFICE: 30, KESHAVRAO KHADYE MARG, MILLS CO. LTD. SANT GADGE MAHARAJ CHOWK, MAHALAXMI (E), MUMBAI- 400 011 Tel No:+91 22 2308 2951 Website : www.simplex-group.com E-mail: mills@simplex-group.com CIN-L65900MH1998PLC116585 EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

SI.			Nine months	Quarter	
No	Particulars	ended 31.12.2023		ended 31.12.2022	
1	Total income from operations	(iii)		0.20	
2	Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	(3.38)	(10.29)	(1.34)	
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(3.38)	(10.29)	(1.34)	
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	(3.38)	(10.29)	(1.34)	
5	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(3.38)	(10.29)	(1.34)	
6	Equity share capital	300.04	300.04	300.05	
7	Earnings per share (of ₹ 1,000/- each) (for continuing and discontinued operations)- (Not annualised) Basic & diluted	(11.26)	(34.29)	(0.04)	

Notes:

Place: Mumbai

Dated: 23rd January, 2024

SIMPLEX

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under 1 Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Standalone Financial Results are available on the website of the Stock Exchange,www.bseindla.com and the Company's website, www.simplex-group.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their 2 meeting held on 23rd January 2024.
- 3 The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable For Simplex Mills Company Limited

Shekhar R Singh DIN - 03357281

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR **SPECIFIC ALLOYS PVT. LTD.** OPERATING IN ALUMINIUM ALLOYS INDUSTRY AT 128/1 and 2, Pirangut, Lavaie Phata, Taluka – Mulshi, District – Pune – 412115 (Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

, Telangana , R LIMITED iquidation Est	da Ápartments, 500038 (in Liquidation) tate are for sale by WHAT IS" and low:	3.	products / servic Quantity and valu products / servic financial year
Apna sampa , Telangana , ER LIMITED quidation Esi IS," "AS IS n the table be Bid Increment value (In Rs.)	da Ápartments, 500038 (in Liquidation) tate are for sale by S WHAT IS" and low: E Auction timings on 19 th Feb 2024	3. 4. 5. 6.	Address of the re URL of website Details of place v of fixed assets an Installed capacity products / servic Quantity and valu products / servic financial year
R LIMITED quidation Est IS," "AS IS n the table be Bid Increment value (In Rs.)	(in Liquidation) tate are for sale by S WHAT IS" and low: E Auction timings on 19"Feb 2024	4. 5. 6.	Details of place v of fixed assets an Installed capacity products / servic Quantity and valu products / servic financial year
iquidation Est IS," "AS IS n the table be Bid Increment value (In Rs.)	tate are for sale by S WHAT IS" and low: E Auction timings on 19"Feb 2024	5.	of fixed assets an Installed capacity products / servic Quantity and valu products / servic financial year
n the table be Bid Increment value (In Rs.)	low: E Auction timings on 19 th Feb 2024		products / servic financial year
value (In Rs.)	on 19 th Feb 2024	7.	na mand an ma
2 Lakhs	11 AM to 12Noon.	- 6.	
		8. 9.	Further details in available financia (with schedules) lists of creditors, for subsequent e process are avail Eligibility for resol
			under section 25 Code is available
		10.	Last date for rece
		11.	expression of inte Date of issue of p
			of prospective res
		12	applicants Last date for sub
			objections to prov
		13.	Date of issue of f prospective resol
tions.in or t	through E Mail : etc any terms and	14.	Date of issue of i memorandum, er and request for n to prospective res applicants Last date for sub
d bidders are	e requested to visit	16.	resolution plans Process email id
		10000	
n Rao Gonug 001/IP-P0018 AFA Vali g mail.com (F	Sd\- gunta, Liquidator 81/2017-18/10360 id till 12 th Sep 2024 Process Specific) 58 & 8074633502	Far Res Adk Offi Opj Reg IBB AFA Cor Dat	nendra H. Munot solution Professi dress: FHM Consi lice No. 601, Kotil p. Karishma Soci gistration No. of t U/IPA-001/IP-P00 Valid upto 31/1 ntact No.: 73785 te: 24/01/2024
n Stat d d d t i t	06-02-2 09-02-2 16-02-2 20-02-2 E E- AUC s and condi by Bidders, ions.in or f l or modify, o ny of the bid l bidders are ion end time Rao Gonuç 001/IP-P001 AFA Vali mail.com (F	Last date 06-02-2024 09-02-2024 16-02-2024 16-02-2024 20-02-2024 E E- AUCTION PROCESS s and conditions of online E- by Bidders, EMD requirement ions.in or through E Mail : I or modify, etc any terms and ny of the bid without giving any I bidders are requested to visit ion end time will increase by 5 Sd\- Rao Gonugunta, Liquidator 001/IP-P00181/2017-18/10360 AFA Valid till 12 th Sep 2024 mail.com (Process Specific) 0.9177715558 & 8074633502 Date: 24.01.2024	Last date 06-02-2024 09-02-2024 16-02-2024 17-02-2024 20-02-2024 20-02-2024 E E- AUCTION PROCESS s and conditions of online E- by Bidders, EMD requirement ions.in or through E Mail : I or modify, etc any terms and ny of the bid without giving any I bidders are requested to visit ion end time will increase by 5 Faa Sd\- 001/IP-P00181/2017-18/10360 AFA Valid till 12 th Sep 2024 IBE mail.com (Process Specific) 0. 9177715558 & 8074633502

Ig with PAN / CIN / LLP No. Iress of the registered office alls of place where majority wed assets are located alled capacity of main ducts / services intity and value of main ducts / services sold in last incial year inter of employees / workmen	CIN: U27203PN2000PT0014912 Shop No 24 & 25, Jedhe Mansion, 78 Guruwar Peth, Pune - 411042, Maharashtra There is no website of Corporate debtor Pune 600 M. T. per month Revenue for the financial year ended 31/03/2022 was Rs. 15.37 Crores. Financial Statements for the financial year ended 31/03/2023 are not available. Company is not operational since last one year.
ails of place where majority xed assets are located alled capacity of main ducts / services antity and value of main ducts / services sold in last ncial year nber of employees / workmen	There is no website of Corporate debtor Pune 600 M. T. per month Revenue for the financial year ended 31/03/2022 was Rs. 15.37 Crores. Financial Statements for the financial year ended 31/03/2023 are not available.
ails of place where majority xed assets are located alled capacity of main ducts / services antity and value of main ducts / services sold in last ncial year nber of employees / workmen	Pune 600 M. T. per month Revenue for the financial year ended 31/03/2022 was Rs. 15.37 Crores. Financial Statements for the financial year ended 31/03/2023 are not available.
alled capacity of main ducts / services intity and value of main ducts / services sold in last ncial year nber of employees / workmen	Revenue for the financial year ended 31/03/2022 was Rs. 15.37 Crores. Financial Statements for the financial year ended 31/03/2023 are not available.
intity and value of main ducts / services sold in last ncial year nber of employees / workmen	was Rs. 15.37 Crores. Financial Statements for the financial year ended 31/03/2023 are not available.
	Company is not operational since last one year.
and the second se	Nil. There are no employees/ workmen.
ther details including last ilable financial statements h schedules) of two years, s of creditors, relevant dates subsequent events of the cess are available at	Please send an email on cirp.specificalloys@gmall.com for the details.
ibility for resolution applicants ler section 25(2)(h) of the	Please send an email on cirp.specificalloys@gmail.com for the eligibility criteria for the resolution applicants.
t date for receipt of	08/02/2024
e of issue of provisional list rospective resolution	12/02/2024
t date for submission of	17/02/2024
	22/02/2024
spective resolution applicants	
e of issue of information morandum, evaluation matrix request for resolution plans rospective resolution licants	17/02/2024
t date for submission of plution plans	18/03/2024
cess email id to submit EOI	cirp.specificalloys@gmail.com
	ubsequent events of the ress are available at: bility for resolution applicants er section 25(2)(h) of the e is available at: date for receipt of easion of interest of issue of provisional list rospective resolution licants date for submission of ctions to provisional list of issue of final list of pective resolution applicants e of issue of information norandum, evaluation matrix request for resolution norandum, evaluation matrix request for resolution licants date for submission of licants

and nine months period ended 31 December 2023 respectively. STPL's accumulated losses as at 31 December 2023 amount to Rs. 13,643.81 crores and its current liabilities. exceed its current assets by Rs. 18, 129.52 crores.

Also, STPL has defaulted in repayment of borrowings from banks and financial institutions, including interest, aggregating to Rs. 13,919.27 crores upto 31 December 2023. As described in the said note, the Company's other current financial liabilities as at 31 December 2023 include balances amounting to Rs. 6,652.38 crores, in respect of which confirmations from the respective lenders have not been received while in case of certain lenders, the balance of borrowings and accrued interest confirmed as compared to balance as per books is higher by Rs. 379.99 crores and Rs. 396.22 crores respectively. In management's view, the subsidiary company has accrued for all the dues payable to the lenders in accordance with the terms of the respective loan agreements/ sanction letters and carrying value of assets is recoverable as on 31 December 2023.

The Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi ('NCLT') vide order dated 19 September 2022, had admitted an application for insolvency filed by an operational creditor against STPL and initiated Corporate Insolvency Resolution Process ('CIRP') under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ('IBC'). In response to the appeal filed against the NCLT order, the Hon'ble National Company Law Appellate Tribunal ('NCLAT') vide its order dated 26 September 2022 had directed the Interim Resolution Professional ('the IRP') to abstain from taking any steps and had allowed STPL to participate further with the Ministry of Power in continuation of the earlier meetings/ discussions for making the plant operational, as detailed in the aforesaid note. Subsequently, the Hon'ble NCLAT vide order dated 19 January 2024 has dismissed STPL's. appeal.

In view of significant uncertainties associated with the outcome of CIRP proceedings, the outcome of discussions with the lenders for settlement of dues, STPL's ability to secure necessary funds / bank guarantees for making the plants operational and the non-receipt of balance confirmations from the lenders, we are unable to obtain sufficient appropriate evidence to comment on the appropriateness of going concern assessment of STPL by the management and/ or adjustments, if any, that may further be required to be made to the carrying value of assets including property, plant and equipment of STPL aggregating to Rs. 7,540.88 crores and the liabilities aggregating to Rs. 7,428.59 crores as at 31 December 2023, included in the Group's consolidated financial results and the consequential impact thereof on the accompanying consolidated financial results for the quarter and period ended 31 December 2023.

(d) The Auditors in their Auditor's Review Report on Standalone Unaudited Quarterly Financial Results have brought out as below:

The Company has non-current investment of Rs. 1,211.82 crores (net of impairment provision of Rs. 1,814.39 crores) and inter-corporate deposit (classified under current assets) of Rs. 34.00 crores recoverable from Sinnar Thermal Power Limited (formerly RattanIndia Nasik Power Limited) ('STPL'). STPL has incurred losses since its inception and is yet to commence operations. Further, the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi ('NCLT) vide order dated 19 September 2022, had admitted an application for insolvency filed by an operational creditor against STPL and initiated Corporate Insolvency Resolution Process ('CIRP') under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ('IBC'). In response to the appeal filed by the STPL against the NCLT order, the Hon'ble National Company Law Appellate Tribunal ('NCLAT') vide its order dated 26 September 2022 had directed the Interim Resolution Professional ('the IRP') to abstain from taking any steps and had allowed STPL to participate further with the Ministry of Power in continuation of the earlier meetings/ discussions for making the plant operational, as detailed further in the aforesaid note. Subsequently, the Hon'ble NCLAT vide order dated 19 January 2024 has dismissed STPL's appeal.

In view of significant uncertainties associated with the outcome of CIRP proceedings and in the absence of adequate evidence to support the appropriateness of going concern assessment of STPL, we are unable to obtain sufficient appropriate audit evidence to comment on adjustments, if any, that may further be required to be made to the carrying value of the above mentioned non-current investment of Rs. 1,211.82 crores and inter-corporate deposit of Rs. 34.00 crores as at 31 December 2023 and the consequential impact thereof on the accompanying Statement for the quarter and period ended 31 December 2023.

Registered Office : A-49, Ground Floor, Road No. 4, Mahipalpur, New Delhi - 110037 CIN: L40102DL2007PLC169082

On behalf of the Board of Directors RattanIndia Power Limited

Himanshu Mathur

Whole Time Director

Date : 23 January 2024 Place : New Delhi









महासागर • बुधवार, दि. २४ जानेवारी २०२४



लोकअदालतीच्या निवाड्याबद्दल अपील नाही मतदार नोंदणीसाठी प्रयत्नांमुळे मतदारांच्या संख्येत भर महिला मतदारांच्या संख्या वाढली; लिंग गुणोत्तरात ८ गुणांकाची वाढ : जिल्हाधिकारी

=अकोला.दि.२३ (प्रतिनिधी):

मतदार नोंदणीसाठी शिबिरे व विविध प्रयत्नांमुळे पुरूष मतदारांबरोबरच महिला मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. महिला मतदारांची संख्याही वाढली असून, लिंग गुणोत्तरात ८ गुणांकांची वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली.नियोजनभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी २०२३ रोजी प्रास्प मतदार यादीनुसार जिल्ह्यात पुरुष मतदार संख्या ७ लाख ९४ हजार ७५२ इतकी होती. दि. २३ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीतील पुरुष मतदार संख्या ८ लाख ५ हजार ९८६ इतकी आहे. स्त्री मतदारांची प्रास्प मतदार यादीमधील संख्या ७ लाख ३९ हजार १९० होती. ती अंतिम यादीनुसार ७ लाख ५६ हजार ३५ पर्यत पोहोचली आहे. प्रास्प मतदार यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ९३० स्त्रिया होत्या. हे प्रमाण अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९३८ स्त्रिया असे झाले आहे. तृतीयपंथी समुदायाची २३ जानेवारी २०२४ मधील संख्या ४९) इतकी आहेत.

प्रारुप मतदार यादी व अंतिम मतदार यादी याची तुलना केली असता दिनांक २७/१०/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रास्प मतदार यादी मध्ये एकूण १५,३३,९९३ (पंधरा लाख तेहत्तीस हजार नऊशे त्यींनव) मतदारांचा समावेश होता. त्यानंतर दावे व हरकती सादर करावयाच्या कालावधीमध्ये मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज दिनांक २३/०१/२०२४ रोजी



प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादी मध्ये मतदार संख्या ही १५,६२,०७० (पंधरा लाख बासष्ट हजार सत्तर) एवढी आहे यामध्ये ६२,९५० (बासष्ट हजार नऊशे पन्नास) इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर ३४,८७३ (चौतीस हजार आठशे त्यीहत्तर) एवढ्या दुबार, मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत मतदार संख्येमध्ये एकूण २८,०७७ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.

सदर पुनरिक्षण कार्यक्रम व विशेष मोहिमेअंतर्गत वय वर्षे १८ ते १९ वयोगटांतील पात्र मतदारांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करुन शाळा, महाविद्यालये, युवा महोत्सव, सार्वजनिक ठिकाणी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत घरोघरी भेटी देऊन तसेच मतदान केंद्रांवर मतदार नांव नोंदणीचे कार्यक्रम राबविण्यात येऊन तरुण व पात्र मतदारांचे अर्ज गोळा करण्यात आले.

जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक घेण्यात येऊन महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले व जिल्हयातील युवक-युवती यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्यात आले. जिल्हयातील प्रमुख महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला तसेच त्यांना मतदार नाव नोंदणीचे महत्त्व पटवून देत त्यांचे व त्यांच्या परीवारातील सर्व सदस्यांची नांवे मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत प्रेरीत केले.

वय वर्षे १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ही दिनांक २७/१०/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार ४०१२ (०.२६%) इतकी होती. वरील प्रयत्नांमुळे सदर संख्येमध्ये १६,६२१ इतक्या मतदारांची भर पडून दिनांक २३/०१/२०२४ रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये सदर मतदार संख्या ही २०,६३३ (१.४१%) इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील असलेल्या Photo Similar Entries (PSEs- एकसारखे फोटो असलेले मतदार) ब Demographic Similar Entries (DSEs- मतदार यादीत नांव व इतर काही तपशिल समान असलेले मतदार) यांची सखोल तपासणी करुन एकूण ८९१४ मतदारांची वगळणी करण्यात आली. हि वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.

महानगरपालीका, नगरपरिषद, नगरपालीका, ग्रामपंचायत यांचे मार्फत फिरणा-या कचरा गाड्यांव्दारे ध्वनीफितीव्दारे, Digital Display असलेल्या वाहनांव्दारे तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाळापुर यांनी तयार केलेल्या जागा होः जागा हो... मतदार राजा जागा हो... या व्हिडीओ गीता मार्फत जिल्ह्यातील मतदारांना प्रभावीत करुन मतदार जनजागृती तसेच मतदारांना मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करणेकरीता प्रवृत्त करण्यात आले.

तसेच मतदार जनजागृतीरथाव्दारे प्रत्येक मतदार संघामध्ये स्थानिक बोलीभोषेतील ध्वनीफित व्दारे व डिजीटल फ्लेक्स लावून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरी भाग अधिक असलेल्या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या आढावा बैठका घेऊन मतदार यादी शुध्दीकरण तत्परतेने कामकाज करण्यासाठी प्रवृत्त केले.

व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुस्वारी सकाळी ८ वा. अशोक वाटिका चौक अकोला येथून मतदार जागृती प्रभात फेरी काढण्यात मतदार येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चौक) येथे श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयामार्फत मतदार जागृती विषयावर पथनाट्य सादर होईल.याचवेळी छत्रपती सभागृह, नियोंजन भवन येथे रांगोळी स्पर्धाही होणार आहे. तिथेच सकाळी ११ वा. वक्तृत्व स्पर्धा होईल. राष्ट्रीय मतदारदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध शाळा, महाविद्यालयांत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

दोन्ही पक्षांना मिळतो लाभ

गृहोपयोगी संचाबाबतचा 'तो' संदेश खोटा कामगारांनी आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

त्यामुळे कोर्टकचेरीतून कायम सुटका होते.

खटल्यात साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद आदी बाबी टाळल्या नाही. निकाल तत्काळ लागतो. निवाडा दोन्ही पक्षांना समाधान

देतो. सामंजस्य वाढते. वेळ व पैश्याची बचत

होते. निकाली निघणा-या प्रकरणांत कोर्ट फ्फीची

पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित

अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतीत

ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती किंवा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,

असे आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस.

तिवारी व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे

रक्कम परत मिळते.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन अकोला : जिल्हा निवडणक कार्यालयातर्फे चौदाव्या राष्टीय मतदार दिवसानिमित्त दि. २५ जानेवारी रोजी जिल्ह्यात रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार

बांधकाम कामगारांना होपयोगी संच (भांड्यांचा सेट) मिळेल अशा आशयाची दिशाभूल करणारी जाहिरात व संदेश काही व्यक्तींकडून व्हाटसॲप इतर माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे काम गारांनी आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी केले आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी

कामगारांसाठी शैक्षणिक तसेच बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही या व्यक्ती, संघटना, त्रयस्थ व्यक्तीविस्ध्द नजिकच्या पोलीस

=अकोला,दि.२३ (प्रतिनिधी)ः

कल्याणकारी योजना राबविताना कामगारांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. कामगारांचे विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतात. गृहोपयोगी कोणत्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रकारचे रकमेचे व्यवहार करू नये. पैश्याची मागणी करणा-ठाण्यात तकार नोंदवावी, असे

करण्याचे महत्त्व अधोरेखीत केले. त्याचप्रमाणे अधिक मंडळामाफ्फ्रीत बांधकाम आवाहन डॉ. गुल्हाने यांनी केले. मुर्तिजापुर तालुक्यातील माना गावातील भयंकर थरारक घटना <u>अनैतिक संबंधात उफाळलेल्या</u> वादविवादाच्या रागातून प्रेयसीचा केला खून

> घटनेतील अनिल श्रीकृष्ण तायडे हा वर्षातून कित्येकदा शोभना हिला भेटावयासाठी माना येथे येत होता.व दोघांचेही फ्फ्रोनवर अनेकदा बोलणे चालू होते यामधून दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले व या प्रेम संबंधातूनच त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन हत्या झाली असावी अशी नागरिकात चर्चा आहे.याबाबत माना पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ठाणेदार सुरज सुरोशे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीने अकोला येथील पोलीस फॉरेन्सिक टीम व आयकर युनिट यांना पाचारण करण्यात आले. मुत्तीजापुर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे हे सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाले. माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्या दोघांच्या आरडा- ओरडीच्या आवाजां सुरज संभाजी सुरोशे,पोलीस उपनिरीक्षक मुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या लक्षात सत्यजित मानकर पोलीस कॉन्स्टेबल उमेश आल्याने त्यांनी दरवाजा ठोठावून खोलण्याचा हरमकर.जय मंडावरे. पंकज सरोदे.पंजाबराव इंगळे,इरफान व इतर सहकारी चौकशी कामात लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करून व्यस्त होते.सदर प्रकरणाचा तपास पंचनामा



दुभाजकाच्या सोईमुळे वाहन चालकास लागेल शिस्त

बदोन किलोमीटर पर्यंत दुभाजक-अपघाताचे प्रमाण घटेल

व्यक्त करत आहे रस्ते चांगले झाल्याने व वाहन

चालकांमध्ये शिस्त नसल्याने अपघाताचे प्रमाण

वाढू शकते अशा प्रकारचा एक विचार पढे आला

यावर उपाय म्हणून अडसूल रोडवरील तालुका

कृषी कार्यालयापासून तर हिवरखेड रोडवरील

खुनाच्या हेत्ने आलेल्या घरूनच धारदार चाक् आणून त्या चाकूने शोभना गजानन लांडे या महिलेच्या गळ्यावर सपासप वार केल्याने महिला रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. एवढयावरही तो थांबला नाही तर पायावर प्रयत्न केला.त्यानंतर दरवाज्याच्या मागची व पोटावर ही चाकूने सपासप वार केले.टीम

=तेल्हारा,दि.२३ (प्रतिनिधी):

तेल्हारा तालुक्यातील चारही मुख्य रस्ते

प्रियकराने स्वतःलाही संपवल =अकोला,दि.२३ (प्रतिनिधी)ः

अकोला जिल्ह्यातील मुत्तीजापुर तालुका अंतर्गत येणाऱ्या माना पोलिस ठाण्यांतर्गत अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीचा खुन करून स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आल्याने माना गावात मृत्यूचा थरार निर्माण झाला आहे. पोलीस सूत्रानुसार मिळालेली हकीकत

अशी की आज दिनांक २३ जानेवारी रोजी दपारी तीन वाजता वस्तीतील सर्व महिला पुरुष कामावर गेले असता वस्तीतील सनसान वेळेचा फायदा घेत अकोट तालुक्यातील लोहारी येथील प्रियकर अनिल श्रीकृष्ण तायडे वय ४५ वर्ष हा वस्तीत राहणाऱ्या महिला



विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार

राहुल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला हार अर्पण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्ते फुलांचे रोपटे देऊनकरण्यात आले. याप्रसंगी वर्षभरामध्ये विविध स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत शोभना गजानन लांडे वय ३६ वर्ष हिच्या घरी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. व महिलेला शरीर सुखाची मागणी आला याप्रसंगी स्पोर्ट डे मध्ये जे विद्यार्थी प्रथम केली. व स्वतःच्या अंगावरील सर्व कपडे आणि द्वितीय आले त्यांना गोल्ड मेडल आणि सिल्वर

■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी)ः श्रीराम कष्ण विवेकानंद सेवा मंडळ द्वारा

संचालित या सारदा ज्ञानपीठ गीता नगर , अकोला येथे स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आणि पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार वसंतराव खोटरे तसेच श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयंत कावरे ,उपाध्यक्ष डॉ.सत्यनारायण बाहेती, उपाध्यक्ष पुरुषोत्तम राठी, कोषाध्यक्ष गणेश प्रसाद दुबे, सचिव



जिल्ह्यात ३ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत अकोला : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची फौजदारी, वैवाहिक व इतर दिवाणी वाद

सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या आदींबाबत सुनावणी होईल.न्यायालयातील मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायालय व सर्व तालुका प्रलंबित प्रकरणांत तडजोड करण्याजोगी फौजदारी न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालत दि. ३ मार्च प्रकरणे, धनादेश अनादर, बँक कर्जवसुली, मोटार रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, वैवाहिक आयोजित करण्यात आली आहे वाद, कामगारांचे वाद, सेवाविषयक वेतन, भत्ते, या प्रकरणांवर सुनावणी होईल सेवानिवृत्ती लाभ आदी, महसूल प्रकरणे, भाडे, लोकअदालतीत दाखलपूर्व प्रकरणांत धनादेश वहिवाट हक, मनाई हुकूम दावे, विशिष्ट कराराची

अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली, कामगारांचे पूर्तताविषयक वाद आदींबाबत सुनावणी होईल. वाद, करवसुली, वीज व पाणी देयके प्रकरणे, तसेच आपसात तडतोड करता येण्याजोगी

प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

काढ्न दरवाज्याची आतील कडी लावली. यात वृत्त झाल्याची समजून त्यांने त्याच्यापुढे स्वतः दरवाजा उघडला.व लोकांना घरात झालेल्या सुरू असल्याने वृत्त लिखाण पर्यत कोणत्याही दोघांचे कडाक्याचे वादविवाद होवून अगोदरच चाही गळा कापून स्वतःवरही सपासप वार खुनाचा थरार पहावयास मिळाला.सदर

पारस येथे अयोध्या

येथील भव्य श्रीराम

=अकोला,दि.२३ (प्रतिनिधी)

नरेंद्र अढाऊ, संचालिका सौ विद्या ताई उमाळे, चैतन्य किती वार, मुख्याध्यापक प्रशांत खत्री, व्यवस्थापक मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रभातच्या ३ खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेमध्ये निवड =अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

प्रभात किङ्स स्कूलच्या ३ खेळाडूंनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विविध शाळेच्या खेळाडूंनी देखील सहभागी होऊन या खेळामध्ये रंगत आणली. प्रभातच्या ३ कॅरमपटूंनी विरुद्ध स्पर्धकांना मात देत उत्कृष्ट यश संपादीत केल्याने त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विदर्भ कॅरम असोसिएशन व एलआरटी कॉलेज यांच्या संयक्त विद्यमाने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन एलआरटी कॉलेज, अकोला येथे दि. २० व २१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. तसेच कॅरम हा खेळ भारतात खप खेळला जातो. ह्या खेळासाठी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन ही संस्था भारतात कार्यरत आहे.अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात अर्णव पटेल ह्याने द्वितीय तर आयुष डोबाळे



ह्याने पाचवा कमांक मिळवन यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.



यांच्या शुभ हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमा चे पूजन निर्णय घेतल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त







= अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

श्री मारोती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर द्वारा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हजारों वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाच्या ओढीने शिवर ते शेगांव पायी दिंडीचे आयोजन केले जाते. त्यानूसार यावषीही या पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून त्याची संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली आहे .

श्री मारोती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर यांनी शिवर येथे श्री संत गजानन महाराज मंदिराची बांधणी केली आहे. ज्याप्रमाणे शेगांव येथे भक्तांसाठी अन्न छत्र चालते त्याप्रमाणे शिवर येथील मंदिरात अन्न छत्र चालु करण्याचा प्रयत्न सेवा समिती करीत आहेत.

शिवर येथे रहिवाशी मोठया प्रमाणावर औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार आहेत. मात्र त्यांना सतत संत गजानन महाराज यांच्या दर्शनाची आस असते. मात्र त्यांना सुटी



आयोजन केले असून त्याची सर्व तयारी पुर्ण

झाल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यामध्ये वारकऱ्यांची नोंदणी, वारी मार्गावरील

चहापान , जेवण, विश्राम आणि परतीचा प्रवास

सोबतच पेवारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय

पथक, रुग्णवाहिका व इतर आवश्यक त्या सेवांचे

नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळें शिवर ते

शेगांव पायी दिंडी उपक्रम गजानन महाराज यांच्या

कमि असते आणि साप्ताहिकं सूटी काहिनाच असते त्यामुळें ते एकत्रित येऊन दर्शन घेऊ शकत नाहीत. याचसाठी श्री मारोती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर यांनी देशाचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हजारों वारकऱ्यांची पायी दिंडीचे आयोजन ची परंपरा मागील वर्षी पासून सूरू केली आहे.

त्यानूसार यावर्षीही शेगावी पायी दिंडीचे

आशीर्वादाने पूर्ण होईल असा विश्वास आज पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक अध्यक्ष अविनाश तुळशीराम वैराळे, मंदीर प्रमुख ह भ प श्री धनंजय महाराज मोरखडे, सेवासमिती अध्यक्ष आशिष चौखंडे, सेवा समिती सचिव विश्वास पाटील लांजूळकर, सेवाधिकारी विरेंद्र झापर्डे, मंदीर प्रचार प्रमुख देवानंद मुख्मकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ਵਿ

केशव मंगलम पर्यत सुमारे दोन किलोमीटर पर्यंत दुभाजक टाकण्याचा निर्णय घेण्यात आला जिथपर्यंत दभाजक आहे तिथपर्यंत रस्त्याची रुंदी देखील दुप्पट करण्यात आली दुभाजकाचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे दुभाजक पूर्ण झाल्यावर वाहन चालकांमध्ये शिस्त लागेल रस्ता रुंद असल्याने ओव्हरटेक करताना किंवा समोरासमोरून येताना कोणत्याही प्रकारचा अपघात घडणार नाही अशी आशा जनतेला आहे.जिथे दुभाजक आहे तेथे रस्त्याची रुंदी दुप्पट केलेली आहे त्यामळे ओव्हरटेक करताना अपघात घडणार नाही तसेच वनवे सारखा जाणारे येणारे स्वतंत्रपणे आपापल्या बाजूने वाहने चालवतील त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल तेव्हा दुभाजकाचा निर्णय खूपच चांगला आहेप्रमोद गावंडे नागरिक तेल्हारा यांनी आपले मत व्यक्त केले.

SI	सिम्प्प्लेक्स मिल्स उ नोंदणीकृत कार्यालय : शिवनी गाव, तालुव कॉर्पोरेट ऑफिस: ३०, केशवराव खाड्ये मार्म मुंबई: ४००००१९ दूरध्वनी इ Website : www.simplex-group.com E-n CIN L21010MH195	का व जिल्हा - i, संत गाडगे ग क. ९१२२२३० nail : papers@ 04PLC078137	- अकोला – ४ নहाराज चौक, ८२९५१ simplex-group	महालक्ष्मी
	स्टॅंडअलोन अनऑडेटेड आर्थिक परिणा ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आ	णे नऊ म	हिन्यांसाठी	
			नर कमाई वगळत '	,
) अ.	विशेष	तिमाही संपली	नऊ वर्ष संपले	तिमाही संपली
क्र	14414	39.92.2023	39.92.2023	39.92.2022
1	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न		-	0.20
2	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीसाठी (कर आधी आणि अपवादात्मक वस्तू)	(३.३८)	(१०.२९)	(9.38)
3	करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक वस्तूंनंतर)	(3.3८)	(१०.२९)	(૧.३૪)
4	करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक वस्तूंनंतर)	(३.३८)	(१०.२९)	(୩.३४)
5	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न या कालावधीसाठी (करानंतर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	(३.३८)	(१०.२९)	(٩.३४)
6	इक्विटी शेअर कॅपिटल	300.08	300.0X	300.04
7	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी १०००/-) (चालू आणि बंद केलेल्या ऑपरेशन्ससाठी)- (वार्षिक नाही) मूलभूत आणि पातळ	(११.२६)	(રૂષ્ઠ.૨૬)	(0.08)
टेपा: वरील	' एसईबीआय (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१	५ च्या नियमन	' ३३ अंतर्गत स्टॉ	क एक्सचेंजमध्ये

दाखल केलेल्या तिमाही आणि वर्ष संपलेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. आर्थिक परिणामांचे संपर्ण वरूप येथे उपलब्ध आहे. स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाइट www.simple

group.com. २ वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने २३ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या वैठकीत मान्यता दिली आहे.

बठकाव मान्यता ।दला आह. ३ बरीरा आर्थिज परिणाम कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित केलेल्या कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ (इंड एएस) नुसार तयार केले गेले आहेत आणि इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि घोरणे लाग् आहेत.

	सिम्प्लेक्स मिल कंपनी लिमिटेडसाठी
	एसडी/-
	शेखर आर सिंग
ठेकाणः मुंबई	संचालक
तारीख: २३ जानेवारी २०२४	डीआयएन–०३३५७२८१